


कार्यालयाच्या संगणकीय कामाकाजा मध्ये युनिकोड
आज्ञावलीचा वापर करण्याबाबत..

महाराष्ट्र शासन
शासन परिपत्रक क्रमांक मातंस/नस्ती०८/८९/३९,
सामान्य प्रशासन विभाग,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक: १० सप्टेंबर २००८

परिपत्रक

कार्यालयीन Bilingual किंवा मराठी मधील कामाकाजामध्ये अधिक सुसुत्रता आणण्याच्या उद्देशाने तसेच कुठल्याही संगणकावर तयार केलेल्या शासकीय कामकाजाच्या नस्ती/धारीका कुठल्याही संगणकावर वाचता येतील तसेच भविष्यासाठी व्यवस्थितरित्या जतन करणे सोईचे व्हावे या दृष्टीने सर्व कार्यालयामध्ये युनिकोडचा वापर करण्यात यावा. या संदर्भातील अधिक माहिती केंद्र शासनाच्या <http://tdil.mit.gov.in/> ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

२. सदर परिपत्रकाची प्रत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आली असून त्याचा संगणक संकेतांक २००८०९१०१३४३२०००१ असा आहे.


(भ. प्र. सिंह)

सह सचिव तथा संचालक (मातंस)

प्रति,

शासनाचे मुख्य सचिव यांचे स्वीय सहायक
शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव
उपसचिव (आस्थापना) सर्व मंत्रालयीन विभाग
निवड नस्ती